



Aarti Drugs Limited

Manufacturers of : Bulk Drugs & Chemicals

Corporate Office : Mahendra Industrial Estate,
Ground Floor, Plot No. 109-D, Road No. 29,
Sion (East), Mumbai - 400 022. (India)
Tel .: 022-2407 2249 / 2401 9025 (30 Lines)
Fax.: 022-2407 3462 / 2407 0144
Email: admin@aartidrugs.com
website: www.aartidrugs.com
CIN No.:L37060MH1984PLC055433

Ref: ADL/SE/2023-24/49
July 24, 2023

To,
Listing/ Compliance Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
BSE CODE: 524348

To,
Listing/ Compliance Department
National Stock Exchange of India Limited,
“Exchange Plaza”, Plot No. C/1,
G Block Bandra - Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400051
NSE SYMBOL: AARTIDRUGS

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication
Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed newspaper publication of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023, published in the following newspapers:

- 1) Financial Express (English)
- 2) Mumbai Lakshadweep (Marathi)

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR AARTI DRUGS LIMITED

RUSHIKESH DEOLE
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
ICSI M. No.: A54527

CREDIT SUBSTITUTES ROSE 18% Y-O-Y TO ₹3.6 TRN

Kotak Mahindra Bank PAT rises 67% Y-o-Y on strong loan growth

Provisions for tax rose to ₹1,133 cr in the June quarter

AJAY RAMANATHAN
Mumbai, July 22


THE NET PROFIT of Kotak Mahindra Bank rose 67% year-on-year (y-o-y) in the June quarter due to a growth in its loan book. The bank posted a bottom-line of ₹3,452 crore in April 19, higher than the ₹3,219 crore estimated by Bloomberg.

But, provisions for tax rose to ₹1,133 crore in the June quarter from ₹689 crore in the March quarter due to which, the bottom-line was slightly lower on a sequential basis. On a consolidated basis, net profit was ₹4,150 crore. The private bank's advances rose 19% y-o-y to ₹3.4 trillion as on June 30. Customer assets, which comprises advances and credit substitutes rose 18% y-o-y to ₹3.6 trillion.

Specifically, customer assets was aided by a 91% y-o-y rise in the retail microfinance segment, a 67% y-o-y rise in the credit card segment. Personal and business loans, consumer durable segment also rose 43% y-o-y. Home loans and loan against property rose 18% y-o-y.

Unsecured retail advances rose to 10.7% of overall advances as on June 30 from 7.9% of overall advances a year ago. Corporate banking segment rose 9% y-o-y to ₹77,569 crore as on June 30. "While overall loan

REPORT CARD



'Arjuna's eye taken out of context'

COMMENTING ON A recent media report that the Reserve Bank of India (RBI) was miffed over CEO Uday Kotak's reference to 'Arjuna's eye' in a letter to shareholders, Dipak Gupta noted that the letter was being taken out of context.

"Arjuna's eye is a common phrase that all of us use to mean focused attention on something. Arjuna's eye is actually about managing risks. The focus of the paragraph was about how we improve our risk management capability, both from a regulatory and a policy framework," Gupta said. "Look at it as risk man-

agement and not in any other context. We are talking about Amrit Kaal by 2047. Unless we create this risk management capacity, how we make that happen. That was the framework of the piece," he added. However, Gupta acknowledged that the RBI had not approached the bank regarding the letter. While Kotak will step down as the bank's top boss by end of this year, he will serve as a non-executive board member. "We have shareholders' approval. As and when Uday finishes his term as executive, he will step into the non-executive role," Bhatt said.

growth in the first quarter is typically softer, we maintain that we should be targeting 1.5-2 times

the nominal GDP of the economy as our growth. That would take us to a num-

ber in the high teens or the 20s," Chief Financial Officer Jaimin Bhatt said in the post earnings conference call.

Net interest income, the difference between interest earned and expended rose 33% y-o-y to ₹6,234 crore in the June quarter. The bank's deposits rose 22% y-o-y to ₹3.9 trillion as on June 30.

Average term deposits rose 40% y-o-y to ₹1.8 trillion as on June 30. Average current deposits rose 8% y-o-y to ₹59,431 crore as on June 30. Average Savings deposits stood at ₹1.2 trillion as on June 30.

In line with trends in the broader banking industry, the bank's current account savings account ratio (CASA) fell to 49% as on June 30 from 58.1% a year ago. The bank's net interest margin rose to 5.57% in the June quarter from 4.92% a year ago. "Margins have moved up in the last three-to-four quarters as interest rates have gone up. The cost of funds takes time to catch up. As the cost of funds keep moving up, the margins will tend to get compressed. They will normalise over a period of time," joint MD Dipak Gupta said. The bank's gross non-performing asset ratio fell to 1.77% as on June 30 from 2.24% a year ago. Net non-performing asset ratio fell to 0.40% as on June 30 from 0.62% a year ago.

The bank witnessed slippages worth ₹1,205 crore in the June quarter, lower than the ₹1,435 crore a year ago. Recoveries and upgrades were ₹692 crore in the quarter under review.

TEJAS NETWORKS

Tejas Networks Limited
Registered and Corporate Office: J.P. Software Park, Plot No. 25, Sy. No. 13, 14, 17 and 18, Konnapana Agrahara Village, Begur Hobli, Bengaluru 560 100, Karnataka, India.
Corporate Identity Number: L72900KA2000PLC026980 | Tel: +91 80 4179 4600; Fax: +91 80 2852 0201 E-mail: corporate@tejasnetworks.com | Website: www.tejasnetworks.com

Designed and Made-In-India for the World

75+ Countries

440+ Patents Filed

Network Modernization

Enterprise Data Services

Critical Infrastructure

Mobile Backhaul

Bandwidth Services

Office and Home Broadband

330+ Silicon IPs

750K Shipments

Extract of Unaudited Consolidated Results for the quarter ended June 30, 2023

Sl. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022
1	Total Income from operations*	187.89	919.57	125.76
2	Net Profit/(Loss) before tax	(65.88)	(42.65)	(12.94)
3	Net Profit/(Loss) after tax	(26.29)	(36.41)	(6.64)
4	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Loss) after tax)	(26.98)	(38.83)	(6.47)
5	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	172.84	171.64	154.80
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	2,801.32	-
7	Earnings/(Loss) per Share (of ₹ 10/- each)			
	(i) Basic ₹	(1.56)	(2.46)	(0.45)
	(ii) Diluted ₹	(1.56)	(2.46)	(0.45)

Notes:
1 Key Unaudited Standalone Financial Information of the company is given below:

Particulars	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022
Total Income from operations*	167.11	869.08	125.63
Net Profit/(Loss) before tax	(51.06)	(11.29)	(12.98)
Net Profit/(Loss) after tax	(14.65)	3.04	(6.68)

2 The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly unaudited standalone financial results are available on the website of the Stock Exchanges and the Company (www.tejasnetworks.com).

3 With respect to certain ongoing income tax disputes for various assessment years, based on an assessment by an independent tax expert on the likelihood of outcome, the Company has during the quarter, recognised an additional deferred tax asset on tax losses and MAT credit amounting to ₹ 18.73 crore.

4 The Company at various dates acquired 64.40% of equity shares in Saankhya Labs through secondary purchase at a price of ₹ 454.19 per equity share amounting to ₹ 283.94 crore. On July 08, 2022, Saankhya Labs has acquired 100% Shareholding in SSE. Subsequent to such acquisition Saankhya Labs and SSE have become subsidiary and a step-down subsidiary of the Company with effect from July 01, 2022 and July 08, 2022 respectively, the unaudited consolidated results for the quarter ended June 30, 2023 includes the contribution from those entities as below:

Particulars	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022
Total Income from operations*	20.70	49.48	-
Net Profit/(Loss) before tax	(7.57)	(33.25)	-
Net Profit/(Loss) after tax	(5.86)	(23.23)	-

5 a) The Board of Directors of the Company, at its meeting held on September 29, 2022, approved the Draft Scheme of Amalgamation of Saankhya Labs and SSE with the Company and the respective stakeholders (the "Scheme"). The Company filed the scheme with the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE) on September 30, 2022. Upon implementation of the scheme, the shareholders holding remaining 35.60% equity shares in Saankhya Labs will be issued 112 equity shares of the Company for every 100 equity shares held in Saankhya Labs. On July 06, 2023, NSE and BSE in terms of Regulation 94 of SEBI (LODR) Regulations, 2015, have conveyed their no objection on the Scheme. Currently, the Company is in the process of filing the Scheme with National Company Law Tribunal (NCLT). Further, the Scheme is subject to receipt of necessary approvals from shareholders, creditors, NCLT and such other persons and authorities, as may be required. Till such time, Saankhya Labs and SSE will continue to operate as majority-owned subsidiaries of Tejas Networks Limited.

b) As per the Shareholders agreement ("SHA"), in the event the merger is not completed within the "Merger Long Stop Date", the Company shall purchase and the remaining shareholders of Saankhya Labs shall sell the equity shares to the Company, as per terms provided for in SHA.

As the contract contains an obligation for the entity to deliver cash in exchange for its own equity shares (Non-Controlling interest), such an obligation is in the nature of financial liability under the provisions of Ind AS 32 "Financial Instruments- Presentation" and has been accordingly considered in the unaudited consolidated financial results.

6 The Company has received approval from the Department of Telecommunication under the Production Linked Incentive (PLI) Scheme communicated vide SIDBI's (Project Management Agency "PMA") letter dated October 31, 2022 and the Company is eligible to apply for the said incentive for the year ended March 31, 2023 upon complying with the terms and conditions prescribed in the said PLI scheme. The Company has not recognised the estimated incentive claim of ₹ 32.57 crore, as the Company is in the process of evaluating its entitlement of the incentive and will then make an application with the PMA seeking approval for its entitlement on the PLI.

* excludes other income.

Place: Bengaluru
Date: July 21, 2023

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Anand S Athreya
Managing Director and CEO
(DIN: 10118880)

Aarti Drugs Ltd.

Registered Office: Plot No. N-198, MIDC, Tarapur, Village Pamtembhi, Dist. Palghar - 401 506, Maharashtra
CIN: L37060MH1984PLC055433, Email ID: investorrelations@aaritdrugs.com, Website: www.aartidrugs.co.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023

(Rs. in lacs except for share data)

PARTICULARS	Standalone				Consolidated			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	30.06.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	30.06.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total income	59,228	69,734	55,144	2,50,020	66,171	74,328	62,222	2,71,825
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	5,304	6,942	3,625	20,481	6,353	7,328	4,803	22,418
Exceptional items	-	-	-	-	-	-	-	-
Net profit for the period after Tax (after exceptional and/or extraordinary items)	3,954	5,317	2,635	15,281	4,797	5,618	3,478	16,636
Other Comprehensive Income (after tax)	-	(142)	-	(142)	-	(150)	-	(150)
Total Comprehensive Income for the period	3,954	5,175	2,635	15,139	4,797	5,468	3,478	16,486
Weighted average number of equity shares used for computing earning per share (Face Value of Rs.10 each)	9,260	9,260	9,260	9,260	9,260	9,260	9,260	9,260
Earning per equity share (in Rs.) (not annualised)								
(a) Basic	4.27	5.74	2.85	16.50	5.18	6.07	3.76	17.97
(b) Diluted	4.27	5.74	2.85	16.50	5.18	6.07	3.76	17.97

Notes:
1 The above results for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 21st July, 2023.
2 Company has only one business segment i.e. pharmaceuticals.
3 Figures for the previous Quarter have been regrouped or rearranged wherever necessary.
4 The aforesaid Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.aartidrugs.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of the shareholders and investors.

FOR AARTI DRUGS LIMITED
Sd/-
Prakash M. Patil
Chairman, Managing Director & CEO

Place : Mumbai
Date : 21st July, 2023

ONE 97 COMMUNICATIONS LIMITED

CIN: L72200DL2000PLC108985
Registered Office: First Floor, Devika Tower, Nehru Place, New Delhi 110 019, India;
Tel: +91 11 2628 0280; Website: www.paytm.com
Corporate Office: Paytm Corporate Office, One Skymark, Tower-D, Plot No. H-10B, Sector-9B, Noida 201304, Uttar Pradesh, India,
Tel: +91 120 4770770; Fax: +91 120 4770771; E-mail: compliance.officer@paytm.com

I. Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023

₹ in millions

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (including other income)	24,642	24,646	17,816	84,000
2	Loss for the period/year before tax	(3,540)	(1,682)	(6,406)	(17,429)
3	Loss for the period/year after tax	(3,584)	(1,675)	(6,454)	(17,765)
4	Total comprehensive income/(loss) for the period/year (after tax)	(4,532)	(1,689)	(7,165)	(15,683)
5	Equity share capital	634	634	649	634
6	Other equity				1,29,522
7	Earnings per share (₹ per share of ₹1/- each)				
	Basic*	(6)	(3)	(10)	(27)
	Diluted*	(6)	(3)	(10)	(27)

*Not annualised for quarters

II. Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2023

₹ in millions

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (including other income)	19,720	19,360	13,467	64,271
2	Loss for the period/year before tax (after exceptional items)	(3,328)	(2,033)	(6,280)	(18,558)
3	Loss for the period/year after tax (after exceptional items)	(3,328)	(2,033)	(6,280)	(18,558)

Notes:
1 The above are extract of the detailed format of Unaudited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of financial results are available on the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.paytm.com).
2 The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on July 21, 2023.
3 The Statement includes the results for the quarter ended March 31, 2023, being the balancing figure between audited figures in respect of the full financial year 2022-23 and the published unaudited year to date figures up to the third quarter of the financial year 2022-23 which were subject to limited review.

For One 97 Communications Limited
Sd/-
Vijay Shekhar Sharma
Chairman, Managing Director and CEO

Place: New Delhi
Date: July 21, 2023

Connecting Commerce

CMS is India's leading business services company providing logistics and technology solutions to banks, financial institutions, organized retail, and e-commerce companies. It plays an essential role in connecting banks, businesses, merchants, and consumers by enabling commerce in a convenient and secure environment.

Q1'FY24 Consolidated Financial Performance

₹ 512
CRORE

REVENUE 13% YoY

₹ 152
CRORE

ADJ. EBITDA* 19% YoY

₹ 87
CRORE

ADJ. PAT* 22% YoY

*Adjusted for share-based payment to employees.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(₹ in million)

Sr No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,115.61	5,014.43	4,532.95	19,147.30
2	Net Profit for the period before tax	1,136.83	1,077.57	921.37	4,010.17
3	Net Profit for the period after tax	842.82	799.28	690.13	2,972.36
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	842.25	801.48	690.45	2,976.50
5	Paid up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	1,544.00	1,544.00	1,536.89	1,544.00
6	Earnings per share (not annualized)				
	Basic (in ₹)	5.46	5.18	4.50	19.31
	Diluted (in ₹)	5.24	5.01	4.37	18.67

The key information of the unaudited Standalone Financial Results of the Company are given below:

(₹ in million)

Sr No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	4,565.68	4,492.57	3,994.14	17,038.04
2	Net Profit for the period before tax	1,016.30	1,045.60	914.01	3,650.81
3	Net Profit for the period after tax	753.32	773.24	719.01	2,754.07
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	752.75	770.89	719.03	2,751.79

Notes:
1 The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2023, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited Standalone Financial Results and unaudited Consolidated Financial Results are available on the website of the Company at www.cms.com and on the websites of the BSE at www.bseindia.com and the NSE at www.nseindia.com.
2 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 21, 2023.

For and on behalf of the Board of Directors of
CMS Info Systems Limited

Rajiv Kaul
Executive Vice Chairman, Whole-Time Director & CEO
DIN: 02581313

Place: Mumbai
Date: July 21, 2023

CMS INFO SYSTEMS LIMITED
CIN : L45200MH2008PLC180479
Registered Office : T-151, 5th Floor, Tower No.10, Sector-11, Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai- 400 614
T: +91-22-4889 7400 | www.cms.com | E: investors@cms.com

ऑस्ट्रेलियाच्या कौशल्य आणि प्रशिक्षण मंत्र्यांनी घेतली धर्मेन्द्र प्रधान यांची भेट

नवी दिल्ली, दि. २२ : ऑस्ट्रेलियाचे कौशल्य आणि प्रशिक्षण मंत्री ब्रेडन ओ कॉनर यांनी गुरुवारी नवी दिल्ली इथे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांची भेट घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया दूरस्थान शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात सध्या सुरु असलेले सहकार्य आणि दोन्ही देशांमधील दृढ संबंध आणखी वृद्धि करून देण्याची गरज भासत आहे, असेही दोघांच्या संयुक्त विज्ञापनात म्हंटले आहे. यावेळी चर्चा केली. ऑस्ट्रेलियाने खनिज संपत्तीसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये आणि आपल्या नागरिकांची क्षमता विकसित करण्यामध्ये केलेल्या कामगिरीची प्रशंसा करून केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान म्हणाले की, भारतामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्याचा आणि इथल्या तरुणांना रोजगारभाषिमुख

गती देण्याची संधी मिळेल. दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी दृढ व्हायला हवे, अशी अपेक्षा ओ कॉनर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्याला आपला देश प्राधान्य देत असून, त्यांची व्हिसा प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सूचना

या सूचेद्वारे सर्व लोकांस कळविण्यात येत आहे की, रोनी को-अपॅरटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, संघटना इमारत क्र. आर-१२, आनारकण प्लॉट, साई इन्डि कॉम्प्लेक्स, पंचिपन दुरगती महामार्गाजवळ, जोरगेवा (पूर्व), मुंबई-४०००६० आणि खाली दिलेल्या लष्णील व माहितीनुसार याचिकाणी पुढील मजत सदस्याच्या नावे रचून आहे आणि त्याचे निषानधन पुढील वास्तवदांनी संघटनेकडे त्यांच्या नावे रचून हस्तांतरणासाठी लेखा अर्जा केला आहे आणि संघटनेच्या समेत विषय घेण्यात आला. सोसायटी कार्या १९६०, अधिनियम, १९६१ व उप-विधिनियम मजत सदस्य आहेत. खालील वास्तवदांकरिता कर अर्ज कोणाही मूळ मजत सदस्याचे वास्तवदा अस्तित्वात अर्ज केला आहे किंवा क्वकी/संघटनेस वास्तवदांकरिता अन्य इतर वास्तवदांकरिता काही असेपण असल्या त्यांनी सदर वास्तवदांनी तारखेपुढे १% दिवसात सादर करावे. ६.०० ते १०.०० दरम्यान सर्व वास्तवदांनी मूळ मजतसे व पुरवठासाह सोसायटीच्या कार्यालयात सर्व सूचेद्वारे सविबांध संसर्क करावा. वित्तित् कालावधीत कोणाही असेपण न आल्यास सोसायटीकडे अर्ज केलेल्या अर्जाद्वारा मजत सदस्याचे फंटेचे कायदेशीर वास्तवदां करून घ्यावे जाईल. हे लक्षात घेता सोसायटीकरिता सोसायटीच्या फंटेद्वारे आणि मजत सदस्याचे असेपण अर्जाद्वारा मजत सदस्याची अर्ज विचारात घेतला जाणार नाही आणि पुढील कोणाही कायदेशीर नुकसानीकरिता कायदेशीर मंडळ जबाबदार अणणार नाही.

क्र.	कोणी क्र.	मजत सदस्याचे नाव	अर्जाद्वारे वास्तवदाचे नाव	पत्ते
आर-१२	७०	बी. शंभर प्रकाश देवेदिवा	श्रीकांती चव्हाळी राजेंद्रा देवादिवा	पत्नी

राजकुमार पी. मोहिते (क्वकी उच्च न्यायालय) क्रांतीवीर लक्ष्मी राजेंद्रा नाथ, एमआयडीसी रोड, क्र.९२, जवैरी (पूर्व), मुंबई-४०००१३.

छिकाण: मुंबई दिनांक: २३.०७.२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Yamini Dashrth Patel & Mr. Dashrth Dhulabhai Patel are joint owner and member of the society in respect of Flat No. 301, on 3rd Floor, "Nisha Bhavan No. 2 CHSL", at Janta Nagar Road, Bhayander (West), Dist: Thane-401101. Mr. Dashrth Dhulabhai Patel expired on 18/08/2021 leaving behind 1) Mrs. Yamini Dashrth Patel (wife), 2) Mr. Pradeepkumar Dasharathbhai Patel (Son), 3) Mr. Rakesh Dashrathbhai Patel (Son) & 4) Mr. Roshan Dashrathbhai Patel (Son) as his legal heirs. Now, as legal heirs of the deceased member, the shares & interest inherited by the above said legal heirs Nos. 2 to 4, have released their shares and interest in the said flat in favour of the legal heir No. 1 namely Mrs. Yamini Dashrth Patel by registered release deed dated 29/05/2023 bearing no. TNN-7-10160-2023. Now, any person/heirs of deceased having any claim or objection in respect of the said flat may inform the undersigned in writing at 102, Neelam Accord, Opp. HDFC Bank, 150 Ft. Road, Bhayander (W) - 401 101, within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim or objection.

H. P. Mehta & Associates (Advocate)

Date: 23.07.2023

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे सर्व लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. सुरेशराज पुष्कराज हे सदानिका क्र. ए/४, तळ मजला, किसान को. ऑप. ही. सो. लि., गाव मीने निळोणे, नालसांगारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३ ह्या सदानिकेचे मालक असून सदर सदानिका मिळकतीच्या सदायरी कारणाच्यापैकी प्रथम कारणांना जो विल्लर/उत्कलतर आणि श्री. सुधाकर बाबू सदायरी यांच्यामध्ये वनाला गेला होता त्या कारणाच्याची मूळ प्रत आमचे अशिलकारून गहाळ झाली आहे. ज्याची तक्रार प्रकरणाचा हक्क, हितसंबंधी, हिस्सा, अधिकार नाही हे अस्तित्वात तो सोडून दिला आहे असे समजण्याचा येकन आमचे अशिलकारून सदर मिळकतीसंबंधीचे खेरीदीचे तसेच अन्य पुढील व्यवहार पुणे केले जातील याची नोंद घ्यावी.

वकील- अॅड. नितामने वल्लभ पन्ता. ए/१०१, काशी कृपा को. ऑ. ही. सो. लि., दिपक मंडीलक जावळ, एस. टी. डेपो रोड, नालसांगारा (प) - ४०१ २०३.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. किशोरचंद्र केकरनाल शहा हे प्लॅट क्र.बी/२०८, अल्का चॅम्बर्स प्रिजासॅस कोसोलि., एम.बी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४००००४, या जागेचे मालक आहेत, जेव्हा १२/०२/२०२३ रोजी निमत झाले आणि श्री. नरेशराज शहा यांनी मजतसे घेतले व दावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे. आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मजत समासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास बास किंवा अन्य वादेदारी/असेपण घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आवेपण असल्यास ते ह्या सूचेद्वारा प्रसिध्दीपुढे १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मजत समासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांसाठी सोसायटी उपविधीमधील तरतुदीमधील दिलेल्या मानित व्यवहार करण्यास तयारीची मोकळी असेल. अज दिनांकीत २३ जुलै, २०२३, मुंबई

निगल रमेडिज वकील उच्च न्यायालय

कार्यालय क्र. २, तमिळनाम, गौती निवास कोहोलीनी., इमारत क्र. १, प्लेट इस्टेट, सी. पी. रोड, कांडिवली (पूर्व), मुंबई-४०००१०.

Shreeji

श्रीजी ट्रांसलॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०१एमएच१९४८पीएलसी३१०४९०

नोंदणीकृत कार्यालय: डी-३०१११, अक्षर विहारास पार्क, प्लॉट क्र.००३, सेक्टर २५, वार्डी, नवी मुंबई-४००००३. दूर. (०२२)४०७५६६६६६०, ई-मेल:cs@shreejitransport.com, वेबसाइट:www.shreejitranslogistics.com

२१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, नोंद तारीख आणि ई-वॉटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीजी ट्रांसलॉजिस्टिक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.४.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीडी) किंवा अन्य दूरस्थान माध्यम (ऑनलाईन) द्वारे २१व्या एजीएमच्या सूचेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कार्या, २०१३ (कायदा) च्या लागू राहूदी आणि त्या अंतर्गत निर्याचे पल्ल तसेच सेवी (लिस्टिंग ऑटिलीगस अँड इन्व्हेस्टर रिकार्यमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) च्या तरतुदी आणि दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२१ आणि २८ डिसेंबर, २०२२ रोजीच्या परिषदांच्या तरतुदी सहकार्यता वस्तुदी सहकार्यता मंत्रालयाचे लेखी परिषदकेंद्र म्हणून संदर्भित) सहाय्यात सेवी (एकलितते) सेवी परिषदकेंद्र म्हणून संदर्भित) द्वारे याची केलेल्या निर्णय १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि १५ जानेवारी, २०२३ रोजीच्या परिषदांच्या लेखी/व्हीडी/ऑनलाईनद्वारे बोलावली जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याची पद्धत आणि ई-वॉटिंग माहिती

भागाधारक क्वकी व्हीडी/ऑनलाईनद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी व्हीडी/ऑनलाईनद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात. भागाधारकांनी त्यांना ईमेल आवडी नोंदीकरण केलेला नोंद ते एजीएम च्या सूचेमध्ये सहाय्या सूचेचे पालन करून एजीएमला उपस्थित राहू शकतात.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निमत, २०१४ च्या निमत २० आणि दिनांक २० एप्रिल २०१५च्या विनियम ५४ सहाय्यात कायदाच्या कलम १७०८ नुसार, समासदांनी त्यांच्या सर्व दारांच्या सदांमंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मजतान कर्त्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. एजीएमची सूचना, एजीएमची रिपोर्ट ई-वॉटिंग सुविधादेखील आणि एजीएम दरम्यान ई-वॉटिंग सुविधा, कंपनीने व्हीडी/ऑनलाईनद्वारे एजीएम आवोडित करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मजतानाची सुविधा देण्यासाठी एमएसडीएलसी सेवा निवृक्त केली आहे.

ईमेल आवडी नोंदीकरण/अपडेट करण्याची पद्धत

- कंपनीच्या भागाधारकांनी, ज्यांनी त्यांचे ईमेल आवडी नोंदीकरण/अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संबोधित डिवाइडिटी सहाय्यातदारकडे कायदेशीर नोंदीकरण अपडेट करावे.
- कंपनीचे भागाधारक, नाव, डीडी/अपडेट, सदांत आवडी/पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल आवडी सादर करून तयारी प्रदान करून, <https://www.bighshareonline.com/InvestorRegistration.aspx> किंवा investor@bighshareonline.com वर तातुरते त्यांचे ई-मेल आवडी आदरपे कडे नोंदी करून शकतात.

लाभांम, नोंद तारीख आणि बँक खाते तपशील अपडेट करणे:

संचालक मंडळाने अतिरि लाभांमसाठी विचारस केली आहे. एजीएममधील सदस्यांच्या संगुदीसाठी क्र. ०२०/२०-२१ प्रति इंडिटी मजतान २०२२-२३ केलीत. कंपनीने सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ ही तारीखा देण्यासाठी सदस्यांची पात्रता उदरगण्यतातील नोंद तारीख म्हणून निश्चित केली आहे.

या समासदांनी इलेक्ट्रॉनिक लिस्टिंगसेवेद्वारे किंवा इतर कोणाहीही माध्यमातून लाभांम घेत त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अद्यतनित केले नाहीत, त्यांना त्यांच्या संबोधित डिवाइडिटी सहाय्यातदारकडे इलेक्ट्रॉनिक बँक आवेपण देण्याची विनंती केली जाते.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याची पद्धत आणि ई-वॉटिंग माहिती

भागाधारकांनी त्यांच्या एजीएमच्या आधी किंवा त्यादरम्यान लेखीत कायदेशीर वारसा किंवा सध्या असतील, त्यांनी वाचारे विचारात जाणारे (एएचएचए) आणि डाऊनलोडने विभागांमधील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वॉटिंग बापरकतीने पुढीलप्रमाणे विचारस केली ०२२-४८६०१००० व ०२२-२४९१०००० वर संसर्क साधा किंवा श्री. अनुभव सक्सेना वंना evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवा.

श्रीजी ट्रांसलॉजिस्टिक्स लिमिटेडकरिता सही/साक्षतकार

दिनांक: २३ जुलै, २०२३

प्रशिक्षण देण्याचा मार्ग शोधण्याचा एकत्रित प्रयत्न दोन्ही देशांनी करायला हवा. कृषी तंत्रज्ञान, खनिज, जलव्यवस्थापन, अक्षय ऊर्जा आणि कृषि मंडळीमत्ता आणि रोबोटिक्स सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मोठी स्तरी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध ऐतिहासिक उंचीवर असताना हा क्षण मोलाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्याचे नमूद करून, या कराराची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून दोन्ही देशांदरम्यान विद्यार्थी आणि प्रवाहा प्रवेश सुलभ होईल. केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियाचे मंत्री ओ कॉनर यांना या वर्षी सप्टेंबरमध्ये गांधीनगर येथे आयोजित ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षण आणि कौशल्य परिषदेच्या सातव्या बैठकीसाठी सातव्या निमित्त केले. या बैठकीमुळे दोन्ही देशांदरम्यान शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील सहकार्याला आणखी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Mr. Tushar Vasant Deshpande owner of the Property i.e Flat No.06, 2nd floor 3B/3C built up area, situated on the Ground floor, in the Building No.4 known as "Jeevan. Gram" of the "The Jeevan Gram Co-Operative Housing Society Ltd.", constructed on land bearing S. No.1272/ 126/1, at Village Kalwa, Taluka: and Dist: Thane, within the limits of Thane Municipal Corporation, Kalwa (W), Thane-400605. In the Chain of agreement of the property is missing/ misplaced as Follows Documents mentioned below: 1. Original Agreement for Sale made between M/s. Associated Builders, a Partnership Firm as the Builders and Mr. Shashikant Kishnaji Naik as the Purchaser along with Original Stamp Duty. 2. Agreement for Sale made between Mr. Shashikant Kishnaji Naik as the Transferee and Mrs. Shalini Jagdishwar Patil as the Transferee along with Original Stamp Duty. The Property is going to Mortgage And Lean In Bank. If any person has Any claim against the said property or any part thereof by any way are hereby required to share writing together with supporting documents to undersigned address Within 14 days from the date hereof failing of Publication Notice.

Afreen Shaikh Advocate High Court

Plot No. 42, Line No. A, Unit No. 8, Shivaji Nagar, Govandi, Mumbai -400043. Mob. No.: 8850071717/ 7021294888. Date: 23/07/2023 Place: Mumbai

अॅडोर मल्टीप्रोडक्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: अॅडोर हाऊस, ५वा मजला, ६ के दुभाष मार्ग, फॉर्ट, मुंबई-४००००१. दूर. क्र. (११) २२६२९३००

ई-मेल:cs.adormultiproducts@gmail.com वेबसाइट: www.adormultiproducts.com

सीआयएन: एल६४११०एमएच१९४८पीएलसी३१०४९३

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ७५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.००वा. (भायजे) एजीएम सूचेतून नमूद विचारावर विषय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीडी) व अन्य दूरस्थान माध्यम (ऑनलाईन) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागू राहूदी आणि त्यातील निर्यामंतर्गत आणि सेवी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑटिलीगस अँड इन्व्हेस्टर रिकार्यमेंट्स) रेग्युलेशन २०१५ लागू निर्यामंतर्गत आणि सहकार्य मंत्रालय (एपीएम) द्वारे वेळोवेळी वितरित सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.१४/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.१४/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.२१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.१०/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ आणि सेवी (यापुढे आवश्यक परिषदकेंद्र) नुसार होणार आहे.

परिषदकेंद्राच्या पुढीलसुधार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वार्षिक वित्तिय अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल, मंडळाचा अहवाल आणि अन्य इतर आवश्यक दस्तऐवज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा उर्वीदार/उर्वीदार सहभागीदारांकडे नोंद आहेत आणि ज्यांची नावे २९ जुलै, २०२३ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभाची मालकांच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिवाइडिटी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

परिषदकेंद्राच्या पुढीलसुधार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वार्षिक वित्तिय अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल, मंडळाचा अहवाल आणि अन्य इतर आवश्यक दस्तऐवज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा उर्वीदार/उर्वीदार सहभागीदारांकडे नोंद आहेत आणि ज्यांची नावे २९ जुलै, २०२३ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभाची मालकांच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिवाइडिटी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिपोर्ट ई-वॉटिंग व एजीएम दरम्यान ई-वॉटिंगकरिता माहिती:

कंपनीने सर्व सदस्यांना ई-वॉटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिवाइडिटी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा निवृक्त केली आहे.

ई-वॉटिंगबाबत युजरायडी व पासवर्ड समाविष्ट माहिती व सूचना सर्व सदस्यांना ई-मेलने पाठविले आहे. व्हीडी/ऑनलाईनमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी तसेम लॉगिन परिचयपत्र वापरावेत. रिपोर्ट ई-वॉटिंग व एजीएममध्ये मजतानाची पद्धत सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये नमूद आहेत.

रिपोर्ट ई-वॉटिंग शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. भायजे प्रारंभ होईल आणि रविवार, १३ ऑगस्ट, २०२३ रोजी सा.५.००वा. भायजे समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेअंतर्गत रिपोर्ट ई-वॉटिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर रिपोर्ट ई-वॉटिंग पद्धत एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल.

आपूण भागाधारकांचे ई-मेल नोंद नाही त्यांना सूचना विद्युत स्वरुपात मिळण्यासाठी आणि विद्युत स्वरुपात मत देण्यासाठी कंपनीने ई-मेल नोंदीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. ई-मेल नोंदीची प्रक्रिया खालीलप्रमाणे:

सर्वसाधारण परिषदकेंद्र क्र.१४/२०२० नुसार एजीएमकरिता रिपोर्ट ई-वॉटिंगसाठी ज्या भागाधारकांचे ई-मेल नोंद नाहीत आणि तदनुसार ई-वॉटिंग सूचना मिळाली नसेल त्यांनी तातुरते त्यांचे ई-मेल नोंदीकरण करून नोंद द्याव्याकरीता ई-वॉटिंगकरिता युजरायडी व पासवर्ड प्राप्त करवाव्यासाठी खालील पद्धतीचे पालन करावे:

- वास्तविक स्वरुपात भागाधारण असल्यास कृपया प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्कॅन प्रत) आणि इमिट खाले क्रमांक cs.adormultiproducts@gmail.com वर पाठवावेत.
- इमिट स्वरुपात भागाधारण असल्यास कृपया क्लॉयट मास्टर अहवाल किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्कॅन प्रत) आणि इमिट खाले क्रमांक (८ अंकी डीपी आयडी त्याच्यापुढे ८ अंकी क्लॉयट आयडी व एनएसडीएलसह इमिट खाल्यात पाहणा असलेल्या सदस्यांकरिता आहे आणि १६ अंकी लाभाची आयडी व एनएसडीएलसह इमिट खाल्यात पाहणा असलेल्या सदस्यांकरिता आहे) www.adormultiproducts.com वर पाठवावेत.

नॉद दिनांक ०७ ऑगस्ट, २०२३ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभाची मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमूद आहेत त्यांना मजतानाचा अधिकार असेल. नोंद तारखेला सदस्य सनगण्य व्यक्तीने सदर सूचना माहितीकरिता म्हणून द्यावी.

ज्या सदस्याने एजीएम सूचना मिळाली नसेल त्यांनी cs.adormultiproducts@gmail.com वर ई-मेल करावे. एजीएम सूचना कंपनीच्या www.adormultiproducts.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

जे सदस्य रिपोर्ट ई-वॉटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुढात मत देण्याचा अधिकार त्यांचा नसेल.

येथे नोंद असामी की, **मंगळवार, ०८ ऑगस्ट, २०२३ व सोमवार, १३ ऑगस्ट, २०२३** (दोन्ही दिवस) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. काही प्रस/तक्रारी असल्यास सदस्यांना www.evoting.nsdl.com या डाऊनलोड सेवाशरुपात उपलब्ध भागाधारकांकरिताचे फ्रिक्वंटली आसव्हेट केरचस (फ्रक्वंट) रिपोर्ट ई-वॉटिंग वर मंगळवार सादरमं च्याव किंवा संपर्क ०२२-४८६०१००० किंवा ०२२-२४९१०००० वर साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार अॅडोर मल्टीप्रोडक्ट्स लिमिटेडकरिता सही/साक्षतकार

दिनांक: २२.०७.२०२३

दिनांक: २२.०७.२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. रविंद्रकुमार प्रकाश दमाना ही श्री. प्रकाश पुल्लंद दमाना ही न.क्र.आ.महाला मालकना अर्थात फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, सरोज वसंत कॉम्प्लेक्स को-ऑप. ही. सो. लि., पहाडी नगर, कांडिवली पश्चिम, मुंबई-४०००६० (यापुढे सदर प्लॅट) या जागेचे मालक आहेत, यांनी आमच्याकडे असे कळविले आहे की, सदर प्लॅटचे पुढील मूळ कारणांना अर्थात (१) मे. रेणुका बिजयकुमार अॅड इंजलपार व त्तित्. आणि श्रीमती विजयकुमार पी. नंदन व श्रीमती पुष्पा खी. पटेल यांच्या दरम्यान मुद्रकीत असलेला कारणांचा हत्येले आहे. यदर कारणांना हस्तांतरणाकरिता कोणाही सुविधा देण्यात येत नाही, तर मजत समासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांसाठी सोसायटी उपविधीमधील तरतुदीमधील दिलेल्या मानित व्यवहार करण्यास तयारीची मोकळी असेल. अज दिनांकीत २३ जुलै, २०२३, मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. रविंद्रकुमार प्रकाश दमाना ही श्री. प्रकाश पुल्लंद दमाना ही न.क्र.आ.महाला मालकना अर्थात फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, सरोज वसंत कॉम्प्लेक्स को-ऑप. ही. सो. लि., पहाडी नगर, कांडिवली पश्चिम, मुंबई-४०००६० (यापुढे सदर प्लॅट) या जागेचे मालक आहेत, यांनी आमच्याकडे असे कळविले आहे की, सदर प्लॅटचे पुढील मूळ कारणांना अर्थात (१) मे. रेणुका बिजयकुमार अॅड इंजलपार व त्तित्. आणि श्रीमती विजयकुमार पी. नंदन व श्रीमती पुष्पा खी. पटेल यांच्या दरम्यान मुद्रकीत असलेला कारणांचा हत्येले आहे. यदर कारणांना हस्तांतरणाकरिता कोणाही सुविधा देण्यात येत नाही, तर मजत समासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांसाठी सोसायटी उपविधीमधील तरतुदीमधील दिलेल्या मानित व्यवहार करण्यास तयारीची मोकळी असेल. अज दिनांकीत २३ जुलै, २०२३, मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. रविंद्रकुमार प्रकाश दमाना ही श्री. प्रकाश पुल्लंद दमाना ही न.क्र.आ.महाला मालकना अर्थात फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, सरोज वसंत कॉम्प्लेक्स को-ऑप. ही. सो. लि., पहाडी नगर, कांडिवली पश्चिम, मुंबई-४०००६० (यापुढे सदर प्लॅट) या जागेचे मालक आहेत, यांनी आमच्याकडे असे कळविले आहे की, सदर प्लॅटचे पुढील मूळ कारणांना अर्थात (१) मे. रेणुका बिजयकुमार अॅड इंजलपार व त्तित्. आणि श्रीमती विजयकुमार पी. नंदन व श्रीमती पुष्पा खी. पटेल यांच्या दरम्यान मुद्रकीत असलेला कारणांचा हत्येले आहे. यदर कारणांना हस्तांतरणाकरिता कोणाही सुविधा देण्यात येत नाही, तर मजत समासदाच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पाठवावेत अशी कायदेशीर आणि बय पुराव्याच्या प्रतिसाद मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/असेपण प्राप्त झाले नाहीत, तर मजत समासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/किंवा/त्यांच्या दारा/असेपणाकडे पा